

नाशिक महानगरपालिका, नाशिक  
पीएम स्वनिधी योजना

विषय : पीएम स्वनिधी योजने अंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेमार्फत कर्ज मंजूर व वितरण करणेसाठी दि.२७ फेब्रुवारी २०२१, ६ व १३ मार्च २०२१ रोजी सर्व बँकांमध्ये कॅम्पचे आयोजन.

पीएम स्वनिधी योजने अंतर्गत देशात कर्ज वितरण कमी प्रमाणात झालेले आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार मार्फत राज्य शासन व राज्य अग्रणी बँक समितीच्या आढावा बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीतील सूचना व शासनाचे दि. २३.०२.२०२१ पत्र आणि दि.२५.०२.२०२१ च्या VC अन्वये दिनांक २७ फेब्रुवारी, ६ व १३ मार्च २०२१ रोजी बँकांनी सर्व पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर व वितरण करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करावे व मनपाने सदर कॅम्पसाठी मनपाचे असलेलेल प्रभागासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्याचे निर्देश दिलेले आहे.

नाशिक महानगरपालिकेने २४६४७ कर्जांचे ऑनलाईन अर्ज बँकाकडे पाठविण्यात आलेले आहे. त्यापैकी आज पावेतो ७९५५ पथविक्रेत्यांना बँकांनी कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे व १२४३८ पथविक्रेत्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी मंजूर केलेले आहे. १६६९२ पथविक्रेत्यांना अदयाप पर्यंत कर्ज मिळालेले नाही. कर्ज न मिळालेल्या पथविक्रेत्यांना शासनाच्या निर्देशान्वये दिनांक २७ फेब्रुवारी, ६ व १३ मार्च २०२१ दिवशी बँकेत आवश्यक दस्तऐवजासह त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, मोबाईल, LoR ची प्रतसहबँकेत जावे.

तसेच या अनुषंगाने सदर कॅम्पसाठी मनपाचे विभागीय अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. नोडल अधिकारी यांनी विभागातील सर्व स्टाफ व समुदाय संघटक यांचे मदतीने आपल्या विभागातील कर्ज न मिळालेल्या पथविक्रेत्यांना कॅम्पच्या दिवशी बँकेत पाठविण्याठी वैयक्तिक फोन व SMS द्वारे कळविण्यात/ सांगण्यात येत आहे व मनपा वाहनाद्वारे सुध्दा विभागात अनाउन्समेंट करण्यात येत आहे.

तरी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेल्या व अदयाप पर्यंत बँकेकडून कर्ज प्राप्त न झालेल्या सर्व पथविक्रेत्यांनी दिनांक २७ फेब्रुवारी, ६ व १३ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन अर्ज केलेल्या बँकेत जावे. तसेच बँकेत गेल्यावर काही अडचणी आल्यास मनपा विभागीय कार्यालय किंवा अभियान व्यवस्थापक ९८८११६६८८२/ ७०५७२९४३९८/ ९४०३४९५७७३ या नंबरवर संपर्क करावा तसेच कोरोनामुळे लाभार्थी व बँकांनी यांनी तोंडाला मास्क लावणे व सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे. असे आवाहन मनपा अति.आयुक्त(सेवा) डॉ.प्रवीण आष्टीकर यांचेतर्फे करण्यात येत आहे.

Sd/-

(डॉ.प्रवीण आष्टीकर)

अति.आयुक्त(सेवा)

नाशिक महानगरपालिका, नाशिक